अल्पबचत संचालनालय बंद करण्यात येऊन अल्पबचत संचालनालयाचे कामकाज संबंधित जिल्हयांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांकः समावे २०१५/ प्र.क्र.७७/१५/अबप्र.

अल्पबचत संचालनालय, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक,
मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर,मुंबई -३२.
दिनांक : २६ ऑक्टोबर,२०१७.

प्रस्तावना :

शासनाने ३ जानेवारी,१९५७ रोजी अल्पबचत संचालनालयाची स्थापना केली होती. तथापि, सन २००५ पासून महाराष्ट्र शासनाने केंद्रिय कर्ज सहाय्य घेण्यात येऊ नये, असे धोरण अंगिकारले आहे. तसेच नवीन अभिकर्त्यांची नेमणूक, प्रोत्साहनपर अनुदान व योजनांची प्रसिध्दी करण्याचे बंद करण्यात आले आहे. अल्पबचत संचालनालय व त्याच्या अधिनस्त असलेली विभागीय अल्पबचत कार्यालये व जिल्हा अल्पबचत कार्यालये या मधील पदे कमी करण्यात आली. सध्या अधिकृत अल्पबचत अभिकर्ते (SAS) व महिला प्रधान क्षेत्रिय बचत योजना अभिकर्ते (MPKBY) या अभिकर्त्यांच्या परवान्यांचे केवळ नुतनीकरण करणे अथवा परवाने रद्द करण्याचे काम अल्पबचतमार्फत करण्यात येत आहे. म्हणून अल्पबचत संचालनालय बंद करण्यात येऊन अल्पबचतचे सध्याचे कामकाज संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील ३ जानेवारी,१९५७ रोजी स्थापन केलेले अल्पबचत संचालनालय दि. ०१नोव्हेंबर,२०१७ पासून तेथील कामकाज कमी झाल्याने कायमस्वरूपी बंद करण्यात येत आहे. अल्पबचत संचालनालय बंद झाल्याने, संचालनालयातील अल्पबचत संवर्गातील सर्व पदे दि.०१/११/२०१७ पासून अल्पबचत संचालनालयाच्या आस्थापनेवर संपुष्टात येत आहेत. अल्पबचत संचालनालयाकडील अल्पबचत अभिकर्त्यांचे परवाने नुतनीकरणाचे/रद्द करण्याचे कामकाज महसूल विभागाच्या आस्थापनेवरील संबंधित जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात येत आहे.

२. अल्पबचत संचालनालयाच्या आस्थापनेवरील आयुक्त, अल्पबचत व राज्य लॉटरी हे पद महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात येत आहे.

३. महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाने अल्पबचत संचालनालयाच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे अन्यत्र समावेशन किंवा पदासह वर्ग करणे, रिक्त पदे रद्द करणे इत्यादी बाबतची संपूर्ण कार्यवाही उच्चस्तरिय सचिव समितीच्या मान्यतेने करावी.

४. अल्पबचत संचालनालय बंद झाल्याच्या दिनांकापासून या संचालनालयाच्या आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांचे उच्चस्तरिय सचिव समितीच्या मान्यतेने इतरत्र समावेशनाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सदर अधिकारी /कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या आस्थापनेवर आवश्यक अधिसंख्य पदे निर्माण करण्यात यावीत.

५. अल्पबचत संचालनालयाच्या मालकीच्या सदनिका किंवा प्रोत्साहनपर अनुदानातून खरेदी केलेल्या सदनिका /व्यापारी गाळे /जागा, हस्तांतरणाबाबत मा. मुख्य सचिव यांच्या मान्यतेने वित्त विभागाने निर्णय घ्यावा.

६. अल्पबचत संचालनालयातील अधिकारी /कर्मचारी ज्या विभागाकडे किंवा कार्यालयाकडे समायोजित / वर्ग केले जातील त्या विभागाकडे /कार्यालयाकडे त्यांचे सेवा अभिलेख, सध्या ते अभिलेख ज्या अधिकाऱ्यांच्या अभिरक्षेत आहेत त्या अधिकाऱ्यांनी हस्तांतरित करावेत. अल्पबचत संचालनालयाच्या क्षेत्रिय कार्यालयातील अभिलेख, सध्या ते अभिलेख ज्या अधिकाऱ्यांच्या अभिरक्षेत आहेत त्या अधिकाऱ्यांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरित करावेत. याबाबतचा पूर्तता अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्त, अल्पबचत व राज्य लॉटरी यांच्याकडे पाठवावा.

७. अल्पबचत संचालनालय बंद झाल्याने, संचालनालयातील शिल्लक कामकाज महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे वर्ग करण्यात यावे. अल्पबचत संचालनालयाबाबत सांख्यीकी माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जमा करण्यात येऊन आयुक्त, अल्पबचत व राज्य लॉटरी मार्फत एकत्र करून संबंधितांना पुरविण्यात येईल.

८. अल्पबचत संचालनालय बंद करण्यात आल्यामुळे रिक्त होणाऱ्या कार्यालयीन शासकीय जागा, इतर अभिलेख, स्थावर व जंगम मालमत्ता इत्यादी, सध्याच्या त्या कार्यालयाच्या प्रमुखाने संबंधित विभागांकडे विहित पध्दतीने हस्तांतरित कराव्यात. याबाबतचा पूर्तता अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्त, अल्पबचत व राज्य लॉटरी यांच्याकडे पाठवावा.

९. अल्पबचत संचालनालय बंद झाल्याने अल्पबचत संचालनालयाच्या आस्थापनेवरील, अन्य विभागाचे अधिकारी /कर्मचारी यांना त्यांच्या मूळ आस्थापनेकडे प्रत्यार्पित करण्यात यावे.

१०. सदर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभागाच्या, अनौपचारिक संदर्भ क्रमांक ११२६/२०१७, दिनांक २२.०९.२०१७ व महसूल व वन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक १०/२०१७/ई/१-अ, दि.१८.०९.२०१७ अन्वये, मिळालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१७१०२६१७३५३९०८०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

V. Giriraj

Digitally signed by V. Giriraj
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Finance Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=0f8a41a8629e30394e8994b745f98093ff151c2ed29 9df4dd4bab22ea091a13a, cn=V. Giriraj
Date: 2017.10.26 17:29:13 +05'30'

(वि.गिरिराज)
अपर मुख्य सचिव (व्यय),
महाराष्ट्र शासन.

प्रति,

१) मा.राज्यपाल महोदयांचे सचिव, राज भवन, मलबार हिल.

२) मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

३) मा.मंत्री (वित्त), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४) मा. मंत्री (महसूल), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५) मा. राज्यमंत्री (वित्त), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६) मा. राज्यमंत्री (महसूल),यांचे खाजग सचिव, मंत्रालय, मुंबई.
७) अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई.
८) अपर मुख्य सचिव (व्यय), मंत्रालय, मुंबई.
९) प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा), मंत्रालय, मुंबई.
१०)अपर मुख्य सचिव (महसूल), मंत्रालय, मुंबई.
११) सर्व महसूल विभागीय आयुक्त.
१२) सर्व जिल्हाधिकारी
१३) आयुक्त, अल्पबचत व राज्य लॉटरी, मुंबई.
१४) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.
१५) संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई.
१६) सर्व सह संचालक / उप संचालक / सहायक संचालक / अल्पबचत अधिकारी , अल्पबचत कार्यालय.
१७) महालेखापाल -१/२ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा) महाराष्ट्र, मुंबई / नागपूर .
१८) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई .
१९) सर्व जिल्हाकोषागार कार्यालये.
२०) निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई .
२१) निवड नस्ती, अल्पबचत प्रशासन.